

कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या साठी भौगोलिक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन



श्रीपतराव चौगुले कॉलेज माळवाडी कोतोली येथे भौगोलिक शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के.एस. चौगुले, सोबत सचिव शिवाजी पाटील, प्र.प्राचार्य डॉ.बी.एन. रावण, भरत पाटील, डॉ. भारती शिंदे, संजीव कुंभार आदी

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे भूगोल विभागा मार्फत कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या साठी भौगोलिक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस. चौगुले यांचे हस्ते करण्यात आले . उद्घाटनप्रसंगी डॉ . चौगुले म्हणाले, महाविद्यालय संकुलात झालेले भौगोलिक शैक्षणिक प्रदर्शन समाजासाठी उपयुक्त ठरला असून यांचा मला आनंद वाटतो आहे. असे प्रतिपादन डॉ .के.एस.चौगुले यांनी केले. पुढे म्हणाले. ज्ञानगंगा प्रसारक मंडळाच्या सर्वच विभागाणी समाजाच्या हिताचे उपक्रम आयोजित करावे .या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या भौगोलिक ज्ञानात भर पडली आहे . भूगोल विभागा मार्फत भरविलेल्या या प्रदर्शनात भौगोलिक अविष्कारांची चित्रफित दाखविण्यात आली . कोतोली परिसराची प्रतिकृती, हवामानाचे उपकरणे, हवाई छायाचित्रे, हवामान दर्शक नकाशे, सागरतळ रचना, ज्वालामुखी, भूकंप, सागरी बेटे यांच्या निर्मितीची प्रतिकृती, नॅशनल जॉग्राफी, समतल फलक, लोलकीय होका यंत्राच्या सर्वेशनाचे साहित्य, साखळी सर्वेक्षणाचे साहित्य, जग, महाराष्ट्र, भारत यांचे नकाशे, त्रिमितीय दर्शक नकाशे, उपग्रहमार्फत घेतलेल्या प्रतिमा, आवर्त- प्रत्यावर्त यांच्या प्रतिकृती मान्सूनच्या वाऱ्याच्या प्रतिकृती, वेगवेगळी भूमीस्वरूपे विदारण, लोकसंख्या, हवा प्रदूषण जलप्रदूषण यांच्या माहितीचे तक्ते , छायाचित्रे सादर करण्यात आली होती . डॉ. भारती शिंदे यांनी पीपीटीचे सादरीकरण करून भौगोलिक माहिती सादर केली . यावेळी प्र . प्राचार्य डॉ. बी .एन. रावण, सचिव शिवाजी पाटील, संचालक डॉ . अजय चौगुले ,नॅक समन्वयक ए .आर. महाजन ,विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते .प्रदर्शनाला लालबहादूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज वाघवे, योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वाघवे ,संजयसिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय.पिंपळे, के.एस .चौगुले माध्यमिक विद्यालय माळवाडी , श्रीपतराव चौगुले कॉलेजचे वरिष्ठ , कनिष्ठ, विज्ञान ,कला, अध्यापक विद्यालय ,आय.टी. आय शाखेचे प्राध्यापक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन भौगोलिक ज्ञानाचा लाभ घेतला. प्रास्ताविक प्रा .भरत पाटील ,सूत्रसंचालन एस .पी .कुंभार, आभार डॉ .भारती शिंदे यांनी मानले .